

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-१ मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: अंनियो २०२०/प्र.क्र.७/सेवा-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक: ३० सप्टेंबर, २०२२

वाचा : १. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो १००५/१२६/सेवा-४, दि.३१/१०/२००५.

२. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-२०१२/प्र.क्र.९६/सेवा-४, दि.२७/०८/२०१४.

३. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-२०१५/(NPS)/प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६/०८/२०१५.

४. केंद्र शासनाचे वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय यांची अधिसूचना क्र. फा.सं.१/ ३/ २०१६-पीआर, दि.३१/०१/२०१९.

५. निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचे परिपत्रक क्र. PFRDA/ २०१९/१२/REG-PF/१, दि.०८/०५/२०१९.

६. निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PRFDA) यांचे परिपत्रक क्र. PFRDA/१७/०८/११/ ००३१/२०१७-SUP-SG, दि.०१/०६/२०२०.

७. निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PRFDA) यांचे परिपत्रक क्र. PFRDA/ २०२०/४५/REG-PF/७, दि.०५/१०/२०२०.

८. निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PRFDA) चे परिपत्रक क्र. PFRDA/१७/०७/ ०००१/२०१७-SUP-SG, दि.१५/०२/२०२१.

प्रस्तावना :-

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३१/१०/२००५ अन्वये दि.०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (DCPS) लागू करण्यात आली असून संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयानुसार राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन (NPS) योजनेत समाविष्ट करण्यात आली. संदर्भ क्र.३ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

२. सद्यःस्थितीमध्ये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या मासिक अंशदानाची रक्कम गुंतवणूक करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्या निर्देशानुसार निवृत्तिवेतन निधीची रक्कम गुंतवणूकीसाठी सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक, भारतीय जीवन विमा महामंडळ, युटीआय या तीन निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांची (Pension Fund Manager-PFM) निवड केली आहे.

३. केंद्र शासनाने व निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी संदर्भ क्र.४ व ५ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना, त्यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या मासिक अंशदानाची रक्कम गुंतवणूक करण्याकरिता निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक (PFM) व गुंतवणूक करावयाच्या योजना (Scheme Preference) निवडण्याची (निवडीचे विकल्प) मुभा दिली आहे. तसेच संदर्भ क्र.७ अन्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजने अंतर्गतचा संचित निधी (Accumulated Corpus) त्यांच्या निवड केलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूक केलेल्या योजनांमध्ये वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

४. केंद्र शासनाप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या वेतनातून कपात होणाऱ्या मासिक अंशदानाची रक्कम गुंतवणूक करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूक करावयाच्या योजना निवड करण्याबाबतची तरतूद संबंधित राज्य शासन स्तरावर निर्गमित करणेबाबत वरील नमूद संदर्भ क्र. ६ अन्वये निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी सूचित केले आहे. वरील संदर्भ क्र.८ मधील नमूद परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा मासिक अंशदानासह संचित निधी (Accumulated Corpus) त्यांनी निवड केलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूक केलेल्या योजनांमध्ये वर्ग करण्यास निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी मुभा दिली आहे. या अनुरूप राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता त्यांच्या प्रान (PRAN) खात्यात जमा असलेली मासिक अंशदानाची रक्कम संचित निधीसह गुंतवणूक करण्यासाठी निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकल्प निवडण्याची मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. निवृत्तिवेतन निधी निवडीचा विकल्प (Choice of Pension Fund):- राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना यापुढे कोणत्याही एका निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची निवड करण्याचा विकल्प राहील. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकासह खाजगी क्षेत्रातील निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाच्या निवडीचा विकल्प उपलब्ध राहील. सभासद (Subscriber) वर्षातून एकदा आपला विकल्प बदलू शकतात. तथापि, सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांची सध्याची योजना विद्यमान व नवीन सभासदांसाठी स्वयंचलितपणे (Default) उपलब्ध राहील.

२. **गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकल्प (Choice of Investment Pattern):-** राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकल्प खालील प्रमाणे राहतील :-

२.१. **डिफॉल्ट योजना (Default Scheme):-** राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासद असलेल्या व नव्याने सभासद होणाऱ्या शासकीय अधिकारी/कर्मचार्यांकरीता सध्या अस्तित्वात असलेली सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील तीन निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांमधील गुंतवणूकीची योजना (भारतीय स्टेट बँक, भारतीय जीवन विमा महामंडळ, युटीआय) स्वयंचलितरित्या (Default) उपलब्ध राहिल.

२.२. **स्कीम -जी (Scheme - G):-** ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना तुलनेने कमी जोखमीत व निश्चित परतावा हवा असल्यास त्यांना त्यांचा १००% निधी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा योजना-जी अंतर्गत विकल्प राहिल.

२.३. **ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Funds):-** ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना अधिकचा परतावा हवा असल्यास त्यांना तुलनेने अति जोखमीच्या खालील जीवनचक्र निधी आधारीत योजना निवडण्याचा विकल्प राहिल.

२.३.१ **कन्झरव्हेटीव्ह लाईफ सायकल निधी (Conservative life cycle Funds)-** कमाल २५% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल - LC-२५ Scheme.

ज्या कर्मचार्याने कन्झरव्हेटिव्ह लाईफ सायकल फंड (Conservative life cycle Funds) या विकल्पाची निवड केली असेल त्यांना कमाल २५% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व उर्वरित ७५% रक्कमेची गुंतवणूक खाजगी रोख्यामध्ये (Corporate Debt) कमाल ४५% व शासकीय रोख्यांमध्ये (Government Debt) किमान ३०% च्या मर्यादेत वयोमानानुसार गुंतवणूक होईल. वयाप्रमाणे गुंतवणूकीच्या प्रमाणाबाबतचा जोडपत्र-२ पहावा.

२.३.२ **मॉडरेट लाईफ सायकल निधी (Moderate life cycle Funds)-** कमाल ५०% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल - LC-५० Scheme.

ज्या कर्मचार्याने मॉडरेट लाईफ सायकल निधी (Moderate life cycle Funds) या विकल्पाची निवड केली असेल त्यांना कमाल ५०% मर्यादेत ईक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व उर्वरित ५०% रक्कमेची गुंतवणूक खाजगी रोख्यामध्ये (Corporate Debt) कमाल ३०% व शासकीय रोख्यांमध्ये (Government Debt) किमान २०% च्या

मर्यादेत वयोमानानुसार गुंतवणूक होईल. वयाप्रमाणे गुंतवणूकीच्या प्रमाणाबाबतचा तक्ता

जोडपत्र-३ पहावा.

३. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकदा निवडलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक अंतर्गत वरील नमूद गुंतवणूकीच्या पद्धतीचे विकल्प (Choice of Investment Pattern) निवडण्याची वर्षातून दोन वेळा मुभा राहिल.

४. जर सभासदाने (Subscriber) कोणत्याही गुंतवणूक निधी व्यवस्थापकाची (PFM) अथवा गुंतवणूकीच्या पद्धतीचे (Choice of Investment Pattern) विकल्पाची निवड केली नाही तर, सध्या अस्तित्वात असलेली सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील तीन निवृत्तिवेतन व्यवस्थापकांमधील निधी गुंतवणूकीची स्वयंचलित योजना (Default Scheme) लागू राहिल.

५. निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूकीच्या पद्धतीचा विकल्प निवडण्याचा अधिकार राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना देण्यात येत असल्याने, त्या अंतर्गत येणारी संपूर्ण जबाबदारीही त्यांचीच राहिल.

६. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांनी निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूकीच्या पद्धतीचा विकल्प निवडण्याकरीता त्यांचा मोबाईल क्रमांक (Mobile Number) हा केंद्रीय देखभाल अभिकरण (CRA) म्हणजेच मे. एन. एस. डी. एल. प्रणालीमध्ये त्यांच्या PRAN क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे.

७. ज्यावेळी सभासद निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक अथवा गुंतवणूक योजनेची निवड करेल त्यावेळी सभासदास Per Transaction सध्या रु.३.७५ इतके सेवाशुल्क तसेच यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलाप्रमाणे सेवाशुल्क लागू राहिल. सदर सेवाशुल्क सभासदांच्या अंशदानाच्या रकमेतून आपोआप वसूल करण्यात येईल.

८. **लिंगसी कॉर्पसच्या निवडीची अंमलबजावणी (Implementation of choices to legacy corpus):** निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण- PFRDA (Pension Fund Regulatory and Development Authority) यांचेकडील संदर्भ क्र.८ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या नियमित अंशदानाच्या रकमेसह लिंगसी कॉर्पस/ संचित निधी (Accumulated Corpus) मधील रक्कम त्यांनी निवड केलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व त्या अंतर्गत गुंतवणूकीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

९. निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व त्या अंतर्गत गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकल्प निवडण्याचे पर्याय:

९.१. नमुना अर्जाद्वारे :-

९.१.१. सभासदाने (Subscriber) केंद्रीय देखभाल अभिकरण (CRA) यांची वेबसाईट (www.cra.nsdl.co.in) वरून नमुना GOS-S३ (निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व त्या अंतर्गत गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकल्प बदलाचा विहीत नमुना/अर्ज) डाउनलोड करावा आणि तो नमुना रितसर भरून आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत संबंधित कोषागार अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावा.

९.१.२ सभासदाने (Subscriber) आहरण व संवितरण अधिकरण यांच्याकडे सादर केलेला अर्ज त्यांनी कोषागार कार्यालयात जमा केल्यानंतर संबंधित कोषागार कार्यालयाने केंद्रीय देखभाल अभिकरण (CRA) म्हणजेच मे. एन. एस. डी. एल. प्रणालीमध्ये योजना प्राधान्य बदल विनंती नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोषागार कार्यालयांकडून अशा प्रकारे केलेली नोंदणी मे. एन. एस. डी. एल. प्रणालीमध्ये प्रमाणित करून मंजूरी देणे आवश्यक आहे. कोषागार कार्यालय स्तरावर सदर कार्यवाही सभासदाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच (५) दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक राहील. कोषागार कार्यालय स्तरावर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व त्या अंतर्गत गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकल्प बदलाची प्रक्रिया मे. एन. एस. डी. एल. यांचेकडून T+३ दिवसात पूर्ण होईल.

९.२ CRA प्रणालीवर ऑनलाईन लॉग इन करुन:-

९.२.१ राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या PRAN खाती स्तर-१ मध्ये जमा असलेल्या अंशदानाच्या रकमेकरिताचा गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याकरिता, प्रथम सभासदाने (Subscriber) ऑनलाईन पध्दतीने केंद्रीय देखभाल अभिकरण (CRA) म्हणजेच मे. एन. एस. डी. एल. प्रणालीवर (<https://cra.nsdl.com>) लॉग इन करून योजना प्राधान्य बदलाची विनंती नोंदणी करावी. तदनंतर, प्रणालीवरील भरलेल्या आवश्यक त्या सर्व माहितीची पडताळणी करून Submission केल्यानंतर सभासदाच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी (OTP) प्रणालीत नोंदवून मे. एन. एस. डी. एल.

यांचे प्रणालीमध्ये सभासदाने स्वतः मंजूरी देणे आवश्यक आहे. याकरिताची विहीत कार्यपद्धती सोबतच्या जोडपत्र-१ मध्ये सविस्तररित्या नमूद करण्यात आली आहे.

१.२.२ वरील नमूद प्रमाणे सभासदाने (Subscriber) कार्यवाही केल्यानंतर मे. एन. एस. डी. एल. यांचेकडून T+३ दिवसात निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणूकीच्या पद्धतीचा विकल्प बदलाची प्रक्रिया पूर्ण होईल.

१०. याबाबत जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये/संस्था यांच्या सेवेत दि.०१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या/होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र शासन आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१००३१८४२४४९२०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र. शि. घाटगे)

शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ३) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य.
- ८) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ९) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग.
- १२) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

- १३) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- १४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- १५) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- १७) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- १८) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- १९) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- २०) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.
- २१) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- २२) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २३) मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.
- २४) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
- २५) सर्व विभागीय आयुक्त.
- २६) सर्व जिल्हाधिकारी.
- २७) कार्यकारी संचालक, निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण, बी-१४/ए, छत्रपती शिवाजी भवन, कुतुब संस्थागत क्षेत्र, कटवारिया सराय, नवी दिल्ली- ११००१६
- २८) कार्यकारी उपाध्यक्ष, मे.एन.एस.डी.एल. e-Governance Infrastructure Limited, १ ला मजला, टाईम्स टॉवर, कमला मिल कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३
- २९) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३०) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ३१) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
- ३२) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.
- ३३) संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- ३४) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद/अमरावती/ नागपूर.
- ३५) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ३६) निवड नस्ती.

(वित्त विभाग, शासन निर्णय क्र.अंनियो- २०२०/प्र.क्र.७/सेवा-४, दिनांक ३० सप्टेंबर, २०२२
च्या परिच्छेद ९ मध्ये निर्दिष्ट केलेले)

जोडपत्र-१

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी मे. एन. एस. डी. एल. यांचे
CRA प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापक व गुंतवणुकीच्या पद्धतीचे
विकल्प निवड करताना अनुसरावयाची कार्यपद्धती.

- i. राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू असलेले अधिकारी/कर्मचारी (Subscriber) सर्वप्रथम
<https://cra.nsdl.com> या संकेतस्थळावर जाऊन त्यांचा Login Id व Password चा वापर
करून Login करतील.

(Subscriber to login to >> <https://cra.nsdl.com>)



- ii. Subscriber ने Login केल्यानंतर त्यांना Transact Online या बटनावर (Tab) Click केल्यानंतर
त्या ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध होतील. त्यामधील Change Scheme Preference हा पर्याय
निवडावा.

(Click on - Transact Online>Change Scheme Preference)



- iii. Change Scheme Preference हा पर्याय निवडल्यानंतर त्यामधील Tier Type येथे Tier-I
(स्तर-१) हा पर्याय निवडावा.

(Select Tier-I as the case may be and click Submit)



- iv. Tier-I (स्तर-१) हा पर्याय निवडल्यानंतर समोर दिसत असलेल्या माहितीचे काळजीपूर्वक
अवलोकन व खात्री करून Proceed बटनावर Click करावे.

(Read the pop up notes carefully and click to Proceed)



- v. Proceed बटनावर Click केल्यानंतर सद्यःस्थितीत गुंतवणूक करण्यात आलेल्या निवृत्तिवेतन
निधी व्यवस्थापक व गुंतवणूकीची योजना याबाबतची माहिती दिसेल त्याचे अवलोकन करावे.

(View the details displayed)



- vi. Proceed बटनावर Click केल्यानंतर सद्यःस्थितीत गुंतवणूक करण्यात आलेल्या निवृत्तिवेतन
निधी व्यवस्थापक व गुंतवणूकीची योजना याबाबतची माहितीचे अवलोकन केल्यानंतर PFM व
Scheme Preference Change या बटनांवर Tick (✓) केल्याबाबतची खात्री करावी.

(Check if PFM & Scheme Preference Change are tick marked (✓))



- vii. PFM व Scheme Preference Change या बटनांवर Tick (✓) केल्याबाबतची खात्री केल्यानंतर
Submit या बटनावर Click करावे.

(Click Submit)



- viii. PFM व Scheme Preference Change या बटनांवर Tick (✓) करुन Submit केल्यानंतर निवड करावयाच्या गुंतवणूक योजनेचे प्रकार समोर दिसतील. त्यामधील गुंतवणूक योजनेचे प्रकार पसंतीनुसार निवडावयाचा आहे.

(Select Scheme Preference Type)



- ix. गुंतवणूक योजनेचे प्रकार पसंतीनुरूप निवडल्यानंतर Add या बटनावर Click करावे आणि उपलब्ध होणाऱ्या पर्यायामधून निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची (Pension Fund Manager) पसंतीनुसार निवड करावी.

(Click on Add and then select Pension Fund Manager)



- x. निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची (Pension Fund Manager) पसंतीनुरूप निवड केल्यानंतर Submit या बटनावर Click करावे.

(Click Submit)



- xi. निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची (Pension Fund Manager) निवड करुन Submit केल्यानंतर निवड केलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची (Pension Fund Manager) व गुंतवणूक योजनेचे प्रकार (Scheme Preference) समोर दिसतील.

(View the details displayed)



- xii. निवड केलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची (Pension Fund Manager) व गुंतवणूक योजनेचे प्रकार (Scheme Preference) याची खात्री केल्यानंतर Send OTP या बटनावर Click करावे.

(Click Send OTP)



- xiii. Send OTP या बटनावर Click केल्यानंतर संबंधित Subscriber च्या प्रान क्रमांकाशी (PRAN) (मे.एन. एस. डी. एल यांच्या प्रणालीमध्ये) जोडणी केलेल्या (Attach) मोबाईल (Mobile Number) क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर (e-mail Address) ओटीपी (OTP) प्राप्त होईल व सदर प्राप्त झालेला ओटीपी (OTP) उपलब्ध असलेल्या आवश्यक त्या रकान्यामध्ये नमूद करुन Submit OTP या बटनावर Click करावे.

(Enter the OTP received and click Submit OTP)



- xiv. Submit OTP या बटनावर Click केल्यानंतर प्राप्त होणारा Acknowledgement Number जतन करावा. तसेच संगणकावरील उपलब्ध Screen आपल्या भविष्यातील सोयीकरीता Screen Capture करुन ठेवावी. नवीन निवड केलेल्या निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकाची (Pension Fund Manager) व गुंतवणूक योजनेचे प्रकार (Scheme Preference) हे वरील सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर T+३ days या कालावधीत कार्यान्वित होतील.

(Note down the Acknowledgement number generated by the system for your records. Save the screen capture of this page for future use if required. New PFM/Scheme will take effect at T+३ once this process is completed)

जोडपत्र -२

LC-२५ – Conservative Life Cycle Fund: This Life cycle fund provides a cap of २५% of the total assets for Equity investment. The exposure in Equity Investments starts with २५% till ३५ years of age and gradually reduces as per the age of the Subscriber.

| Age | Asset Class E | Asset Class C | Asset Class G |
|------------------|---------------|---------------|---------------|
| Up to ३५ years | २५ | ४५ | ३० |
| ३६ years | २४ | ४३ | ३३ |
| ३७ years | २३ | ४१ | ३६ |
| ३८ years | २२ | ३९ | ३९ |
| ३९ years | २१ | ३७ | ४२ |
| ४० years | २० | ३५ | ४५ |
| ४१ years | १९ | ३३ | ४८ |
| ४२ years | १८ | ३१ | ५१ |
| ४३ years | १७ | २९ | ५४ |
| ४४ years | १६ | २७ | ५७ |
| ४५ years | १५ | २५ | ६० |
| ४६ years | १४ | २३ | ६३ |
| ४७ years | १३ | २१ | ६६ |
| ४८ years | १२ | १९ | ६९ |
| ४९ years | ११ | १७ | ७२ |
| ५० years | १० | १५ | ७५ |
| ५१ years | ९ | १३ | ७८ |
| ५२ years | ८ | ११ | ८१ |
| ५३ years | ७ | ९ | ८४ |
| ५४ years | ६ | ७ | ८७ |
| ५५ years & above | ५ | ५ | ९० |

जोडपत्र -३

LC-५० – Moderate Life Cycle Fund: This Life cycle fund provides a cap of ५०% of the total assets for Equity investment. The exposure in Equity Investments starts with ५०% till ३५ years of age and gradually reduces as per the age of the Subscriber.

| Age | Asset Class E | Asset Class C | Asset Class G |
|------------------|---------------|---------------|---------------|
| Up to ३५ years | ५० | ३० | २० |
| ३६ years | ४८ | २९ | २३ |
| ३७ years | ४६ | २८ | २६ |
| ३८ years | ४४ | २७ | २९ |
| ३९ years | ४२ | २६ | ३२ |
| ४० years | ४० | २५ | ३५ |
| ४१ years | ३८ | २४ | ३८ |
| ४२ years | ३६ | २३ | ४१ |
| ४३ years | ३४ | २२ | ४४ |
| ४४ years | ३२ | २१ | ४७ |
| ४५ years | ३० | २० | ५० |
| ४६ years | २८ | १९ | ५३ |
| ४७ years | २६ | १८ | ५६ |
| ४८ years | २४ | १७ | ५९ |
| ४९ years | २२ | १६ | ६२ |
| ५० years | २० | १५ | ६५ |
| ५१ years | १८ | १४ | ६८ |
| ५२ years | १६ | १३ | ७१ |
| ५३ years | १४ | १२ | ७४ |
| ५४ years | १२ | ११ | ७७ |
| ५५ years & above | १० | १० | ८० |